

23rd July, 2020

To,
The Corporate Services Dept.
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001.

Security Code: 532456 ISIN: INE070C01037 National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

Symbol: COMPINFO

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith public notice to published in Business Standard having nationwide circulation and in Mumbai Lakshadeep having regional circulation, regarding information of the 21st Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing / Other Audio Visual Means, Notice of Record Date and Book Closure.

Kindly take the above on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

For Compuage Infocom Limited,

Sunil Mehta

Chief Finance Officer

Place: Mumbai

Encl: As above



D-601/602 & G-601/602, Lotus corporate Park, Graham firth Steel Compound, Western express Highway, Goregaon (E), Mumbai – 400 063, India. Ph.:+91-22-6711 4444 Fax:+91-22-6711 4445 Info@compuageIndia.com www.compuageIndia.com CIN: L99999MH1999PLC135914



TITAN COMPANY LIMITED CIN: L74999TZ1984PLC001456 Registered Office: 3, SIPCOT Industrial Complex Hosur 635 126, Tamil Nadu Corporate Office: 'INTEGRITY' No.193, Veerasandra, Electronics City P.O., Off Hosur Main Road, Bengaluru - 560 100, Karnataka

E-mail: investor@titan.co.in Website: www.titancompany.in Telephone: 080 6704 7000 A TATA Enterprise

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Titan Company Limited will be held on Monday, 10th August 2020 inter-alia, to consider, approve and take on record the unaudited standalone & consolidated financial results of the Company for the quarter ended 30th June 2020. This intimation is also available on the website of the Company which can be accessed under "Investors" section at www.titancompany.in.as.well. as on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited

For TITAN COMPANY LIMITED

INDIA INFRASTRUCTURE FINANCE COMPANY LIMITED

(A Government of India Enterprise) Registered Office: 5th Floor, Block 2, Plate A & B, NBCC Tower, East Kidwai Nagar, New Delhi–110023, CIN No. U67190DL2006G0I144520, Website: www.iifcl.org, E- mail: info@iifcl.org, Phone:+91-11-24662777

Year ended

31/03/2020

(Audited)

3,81,309.05

(29,148.48)

(29,148.48)

5,091.81

5,120.30

9,99,991.62

30,586.29

3.54

10,30,577.91

0.11

0.11

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2020

a) The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial results filed with the Stock Exchanges

under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on **www.bseindia.com**, **www.nseindia.com** and on **www.iifcl.org**.

Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange

c) The above results have been reviewed by the Audit Committee at their Meeting held on 22nd July 2020 and approved

by the Board of Directors of the company at their Meeting held on 22nd July 2020. The Statutory Auditors of the

d) The outbreak of Coronavirus (Covid-19) has disrupted the Economic Activities. In accordance with the RBI

guidelines relating to COVID-19 Regulatory Package dated 27th March 2020 and 17th April 2020, the lending institutions have been permitted to grant a moratorium of three months for payment of all installments and / or

interest, as applicable, falling due between 1st March 2020 and 31st May 2020 ("moratorium period") to eligible

borrowers in accordance with the Board approved policy. For all such accounts where the moratorium is granted, the

isset classification shall remain stand still during the moratorium period. The Company holds provisions as a

b) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Othe

22nd July 2020 Bengaluru

Particulars

Net Worth

1 Basic

2. Diluted

Debt Equity Ratio

2

10

Total Income from operations

and/or Extraordinary items)

and/or Extraordinary items)

and/or Extraordinary items)

Paid up Equity Share Capital

11 Debenture Redumption Reserve

Comprehensive Income (after tax)]

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional

Total Comprehensive Income for the period [Comprising

Weighted Average Earnings Per Share (of Rs. 10/- each)

Profit / (Loss) for the period (after tax) and Other

Reserves (excluding Revaluation Reserves)

(for continuing and discontinued operations) -

company have carried out Audit of aforesaid results.

General Counsel & Company Secretary

FASTRACK ZOYA SKIN TITAN EYEPIUS,

FRESHTROP FRUITS LTD

: A-603, Shapath IV, Opp. Karnavati Club, S.G. Road, Ahmedabad-380015 CIN: L15400GJ1992PLC018365 | Website: www.freshtrop.com | Email: secretarial@freshtrop.com

NOTICE

Pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 31st June 2020 to inter alia, transact the following business.

- 1. To consider and approved unaudited financial result for the quarter ended 30th June 2020.
- 2. Fixed the date of 28th Annual General Meeting to be held
- through VC/OVAM. 3. Any other business with the permission of chair.

₹ in Lac

3,65,104.90

40,388.68

40.388.68

10,242.67

10,165.90

4,20,231.62

48,624.16

7.03

4,68,855.78

0.25

0.25

99,995.05

Year ended

31/03/2019

(Audited)

The said Notice is also available at Company's website www.freshtrop.com and on the website of stock exchanges at

> By order of the Board FOR, FRESHTROP FRUITS LIMITED

Date: 22-07-2020 Sd/-Place: Ahmedabad

www.bseindia.com

Ashok Motiani Chairman & Managing Director

DIN No.: 00124470

Mphasis Limited

Regd.Office: Bagmane World Technology Centre, Marathahalli Outer Ring Road, Doddanakhundi Village Mahadevapura, Bengaluru - 560048
CIN: L30007KA1992PLC025294
The Next Applied Tel: 91 80 6750 1000

For Mphasis Limited

Website: www.mphasis.com email: investor.relations@mphasis.com

NOTICE NOTICE is hereby given that the Company has received request from the below purchaser for issue of duplicate share certificate and simultaneous transfer of the shares

iou oi ti	no original orio(o)	roportou loot illio	piacoarotoi	on, ao por ac	tulio bolow.	
lio No.	(Purchaser/	Registered	Certificate Number	Distinctive	Numbers	No. of shares
	Transferee)	Shareholder		From	То	
000630	Samar Sadhukhan	Smita Choudhary	36033	3603201	3603300	100

Any person/s having objections to the issue of duplicate share certificate in respect of the aforesaid shares should communicate to the Company or Registrars with necessary proof within 15 days from the date of this Notice to subramanian.narayan@mphasis.com and giri@integratedindia.in, failing which the Company will proceed to consider the application for issue of duplicate share certificate and simultaneous transfer (where applicable) in favour of the aforesaid applicant and thereafter any objection/s in this matter will not be entertained from any person/s. Further, the share certificate as detailed in the above table shall stand cancelled and any person/s dealing with the said share certificate shall be doing solely at his/her risk as to costs and consequences and the Company/Registrars shall not be responsible for it in anyway.

Registrars:

Integrated Registry Management Services Pvt Ltd No.30, Ramana Residency, 4th Cross,

Sampige Road. Malleswaram

Bangalore – 560003 Tel: +91-080-23460815 to 23460818

Place : Bengaluru Subramanian Narayan Date: 22 July 2020 Vice President and Company Secretary

ADITYA BIRLA

HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office : Ahura Centre, 1st Floor, B - Wing, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093. Tel No. 6691 7000 Fax No. 6691 7001 | Email: hindalco@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 Please visit www.hindalco.com & www.adityabirla.com

Sub: Notice for mandatory transfer of equity shares on which dividend is unclaimed for seven consecutive year. to IEPF authority.

Notice is hereby published pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with Investor Education and Protection Authority (Accounting, Audit, Transfer, and Refund) Rule, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividend to Investor Education and Protection Fund (IEPE) and transfer of equity shares, in respect of which dividend amounts remains unpaid/unclaimed for seven consecutive years to IEPF Account.

Due to COVID-19 pandemic and lockdown situation, the Company has sent individual communication to concerned shareholders whose email id is registered with the Depositories or the Company and whose shares are liable to be transferred to IEPF. The Company has also uploaded on its website www.hindalco.com complete details of the concerned shareholders whose dividends are lying unpaid/unclaimed for seven consecutive years and whose shares are due for

In case the dividends are not claimed by the concerned shareholder(s) by 25th September, 2020 (Friday), necessary steps will be initiated by the Company to transfer shares held by the concerned shareholder(s) to IEPF Authority without furthe

- In physical form duplicate share certificate(s) will be issued in your name and transferred in favour of IEPF Authority on completion of necessary formalities. Hence, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable
- In demat form the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF.

Shareholders may note that in the event of transfer of shares and unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed, to the Company, at its Registered Office along with requisite documents enumerated in Form IEPF-5.

Shareholders may further note that the details of unpaid/unclaimed dividends and shares of the concerned shareholder(s) uploaded by the Company on its website www.hindalco.com shall be treated as adequate notice in respect of issue o duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to the IEPF. In case the Shareholders have any queries on the subject matter, they may contact the Registered Office of the Company

For Hindalco Industries Limited

Anil Malil **President & Company Secretary**

GSPL India Gasnet Limited

NOTICE INVITING TENDER

consultants for "DETAILED ENGINEERING SURVEY & ROU SERVICES FOR GIGL" on percentage rate basis vide single stage three part bidding process Entire bidding process including price bid will take place through (n)Procure - Tende

Management Portal - www.nprocure.com Interested bidders can Bid and View the Tender Documents, Bid qualification Criteria and Bidding Schedule on https://www.nprocure.com

Details can also be viewed on GIGL Website (http://gspcgroup.com/GIGL/) Details Date & Time Date of tender Upload on www.nprocure.com 23/07/2020, 12:00 hrs IST 07/08/2020, 16:00 hrs IST Pre-Bid meeting (Online) 10/08/2020 before 18:00 hrs IST Last Date to Submit Techno-Commercial Pre-Bid

Last Date to Submit online Techno-Commercial Bid 24/08/2020 before 14:00 hrs IST Online BID opening Date (Primary) 24/08/2020, 14:05 hrs IST All future announcement related to this tender shall be published on (n)Procure

GIGL reserves the right to cancel and/or alter bidding process at any stage without assigning any reason. GIGL also reserves the right to reject any or all of the bids received at its discretion, without assigning any reasons whatsoever.

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy vency Resolution Process for Corporate Persons) Regulations RELEVANT PARTICULARS

1.	Name of the corporate debtor	JAIN STUDIOS LIMITED
2.	Date of incorporation of corporate debtor	3 rd January, 1991
3.	Authority under which corporate debtor is	ROC-Delhi
	incorporated/registered	
4.	Corporate identity number / limited liability	L92199DL1991PLC042611
	identification number of corporate debtors	
5.	Address of the registered office and	SCINDIA VILLASAROJINI NAGAR RING
	principal office (if any) of corporate debtor	ROAD, NEW DELHI DL -110023 IN
6.	Insolvency commencement date of the	26th February, 2020
	corporate debtor	-
7.	Date of invitation of expression of interest	23 rd July, 2020
8.	Eligibility for resolution applicants under	Details can be sought by emailing on
	section 25(2)(h) of the Code is available at:	Email – cirp.jainstudios@gmail.com
9.	Norms of ineligibility applicable under	Available at the website of IBB
	section 29A are available at:	https://ibbi.gov.in/legal-framework/updated o
		request by email to RP at
		cirp.jainstudios@gmail.com
10.	Last date for receipt of expression of interest	7th August, 2020
11.	Date of issue of provisional list of prospective	14th August, 2020
	resolution applicants	
12.	Last date for submission of objections to	17 th August, 2020
	provisional list	
13.	Date of issue of final list of prospective	27th August, 2020
	resolution applicants	
14.	Date of issue of information memorandum,	17th August, 2020
	evaluation matrix and request for resolution	_
	plans to prospective resolution applicants	
15.	Manner of obtaining request for resolution	Information Memorandum, Request fo
	plan, evaluation matrix, information	Resolution Plan and Evaluation Matrix will be
	memorandum and further information	shared by the Resolution Professional with the
		shortlisted Prospective Resolution Applicant(s
		meeting the Eligibility Criteria as set out by the
		Committee of Creditors and compliance with
		section 29A of the Insolvency & Bankruptcy
		Code, 2016 after receiving a Confidentiality
		Undertaking as per section 29(2) of the IBC
		2016 via email.
16.	Last date for submission of resolution plans	16th September, 2020
	Manner of submitting resolution plans to	In a Sealed envelope by Post/Registered Post
	resolution professional	or By Hand as well as soft copy through mail
18.	Estimated date for submission of resolution	16 th October, 2020
	plan to the Adjudicating Authority for approval	,
19.	Name and registration number of the	Mr. Manish Agarwal
	Resolution Professional	IBBI/IPA-002/IP-N00223/2016-2017/10904
20.	Name, Address and e-email of the resolution	Mr. Manish Agarwal, 707, Saket Opp. Rohtash
	professional, as registered with the Board	Sweets Meerut-250001, Uttar Pradesh.
		Email id: manishfcs@gmail.com
21.	Address and email to be used for	Mr. Manish Agarwal, 205, Second Floor, Rohit
	correspondence with the resolution	House, Tolstoy Marg, Connaught Place, New
	professional	Delhi-01 Email-id: cirp.jainstudios@gmail.con
22.	Further Details are available at or with	On the website of the corporate debto
		http://jainstudios.com/ or can be sought b
		email to cirp.jainstudios@gmail.com
23	Date of publication of Form G	23rd.luly 2020

Manish Agarwa Resolution Professiona (IBBI/IPA-002/IP-N00223 /2016-2017/10904) In the matter of JAIN STUDIOS LIMITED

Dated: 22.07.2020

Place: New Delhi

COMPUAGE INFOCOM LIMITED

31st March 2020 against the potential impact of COVID-19 based as assessed at this point in time

(BSE and NSE) and can be accessed on www.bseindia.com and www.nseindia.com.

CIN: L99999MH1999PLC135914 Regd. Office: D-601/602 & G-601/602, Lotus Corporate Park, Graham Firth

Tel No: 022-67114444 | Fax No: 022-67114445 E-mail: investors.relations@compuageindia.com | Website: www.compuageindia.com

COMPUAGE INFOCOM LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), NOTICE OF RECORD DATE AND BOOK CLOSURI

The 21st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Tuesday, 18th August, 2020, a 11:00 a.m. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 201 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI" (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8" April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13" April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13" April, 2020 and 17/2020 dated 13" April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13" April, 2020, General Ci General Circular No. 20/2020 dated 5" May, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars" act the business as will be set out in the Notice of AGM. Members will be able to atter the AGM through VC / OAVM. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the relevant circulars, the Notice of AGM and the standalone and consolidat financial statements for the financial year 2019-20, along with Board's Report, Auditor' Report and other documents attached thereto, will be sent to the Members of the Compar whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesai documents will also be available on the Company's website at www.compuageindia.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

Manner of registering / updating email addresses and Bank Account details: In case the shareholder's email ID is already registered with the Company / its Registrar

Share Transfer Agent ("RTA") / Depositories, log in details for e-voting will be sent on th registered email address. In case the shareholder has not registered his / her / their email address with the Company / its RTA/Depositories and / or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, th following instructions are to be followed:

(i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.ir under Investor Services > Email/Bank detail Registration - fill in the details, upload th required documents and submit.

(ii) In the case of Shares held in Demat mode, the shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details i the demat account as per the process followed and advised by the DP.

Manner of casting vote through e-voting:

The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast their votes on a resolutions as will be set forth in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure for casting the votes through remote e-voting / e-voting will be provided in the Notice of the AGM. If your email address is already registered with the Company / Depository, the login credentials for castin the votes through e-voting will be sent on your registered email address. Members are requested. to update their email addresses with the Company/its RTA/Depositories, as may be applicable.

Notice of Record Date and Book Closure:

Date : 22nd July, 2020

Place : Mumbai

For the purpose of the 21st AGM of the Company and ascertaining the list of Members wh would be entitled to receive dividend of Rs. 0.20/- per equity share of Face Value of Rs. 2/ each, for the year ended 31* March, 2020, the Register of Members and Share Transfer Books shall remain closed from Tuesday, 11" August, 2020 to Tuesday, 18" August, 2020 (both days inclusive) and the record date shall be Monday, 10" August, 2020, pursuant to the provisions o Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations an Disclosure Requirements) Regulations 2015.

The dividend, if declared, at the AGM, will be paid on or after 19th August, 2020, to those Membe whose names appear on the Company's Register of Members as on the Record Date, and in respect of the shares held in dematerialised mode, to those Members whose names are furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited a peneficial owners on that date.

As directed by SEBI, the dividend will be paid through electronic mode to the Members who ha updated their bank account details. In the event the Company is unable to pay the dividend to an Member by electronic mode, due to non-availability of the Bank Account details, the Compan shall dispatch the dividend warrant / cheque / demand draft to such Member at the registere address by post, upon normalization of the postal services.

Members may note that pursuant to the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Ac 2020, dividend income will be taxable in the hands of the Members with effect from 1st April, 2020 and nerefore, the Company shall be required to deduct tax at source at the prescribed rates for various ategories. Members are requested to refer the Finance Act, 2020 and amendments thereof.

By order of the Boar For Compuage Infocom Limited Atul H. Mehta **Chairman and Managing Directo**

DIN: 00716869

HEG LIMITED

PR Jaishanka

(Managing Director) DIN No.: 6711526

For and behalf of Board of Directors

CIN: L23109MP1972PLC008290

Sd./

Regd. Off.: Mandideep (Near Bhopal), Distt. Raisen-462046, (M.P.) Phone: 07480-233524, 233525, Fax: 07480-233522 Corp. Off.: Bhilwara Towers, A-12, Sector-1, Noida-201301 (U.P.) Phone: 0120-4390300 (EPABX), Fax: 0120-4277841 E-mail: heg.investor@lnjbhilwara.com; Website: www.hegltd.com

Place: Mumbai

Date : 22nd July, 2020

NOTICE: (for the attention of concerned Equity Shareholders of the Company whose shares are liable to transfer to IEPF Authority) Sub.: Transfer of Equity Shares of the Company to the Demat Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is hereby given to the Shareholders pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 ("IEPF Rules 2016") and as subsequently amended. The IEPF Rules 2016, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority in the

Unclaimed or unpaid dividend for financial year 2012-13, 2013-14, 2014-15, 2017-18 (interim), 2017-18 (final), 2018-19 (interim) 2018-19 (final) and 2019-20 (interim) are presently lying with the Company in unpaid dividend accounts of respective years, maintained with the Banks. The unclaimed dividend for the financial year 2012-13 will be due for transfer on 22nd October, 2020. The complete details regarding unpaid/ unclaimed dividend amount are available at the Company's website www.healtd.com under Investors section.

In terms of the IEPF Rules 2016, the concerned Shareholders are being provided an opportunity to claim such dividend for the financial year 2012-13 and onwards by sending a letter under their signature so as to reach the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA), MCS Share Transfer Agent Limited, (Unit: HEG Limited), F-65, First Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi 110020, Phone: 011-41406149-52, Email: admin@mcsregistrars.com OR HEG Limited, (Secretarial Department), Bhilwara Towers, A-12, Sector-1, Noida-201301 (U.P.) Phone: 0120-4390300 (EPABX), E-mail: heg.investor@lnjbhilwara.com, before 22nd October, 2020. Individual letters in this regard have been sent to the concerned Shareholders, whose dividend and shares are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund / IEPF Authority, at their address registered with the Company in accordance

The concerned Shareholders are requested to put their claim for the unclaimed dividend by sending a formal letter duly signed by all the joint holders alongwith (i) Self Attested copy of PAN Card, (ii) Certified copy of Address Proof and mentioning the Email Id (if any) and the telephone contact no(s) and (iii) Details of Bank Account supporting with an original cancelled cheque leaf / attested bank passbook showing name of account holder before 22nd October, 2020, failing which:

- your dividend for the financial year 2012-13 will be transferred to Investor Education and Protection Fund (IEPF) and
- your entire shares will be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority as prescribed in the above

No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and shares transferred to IEPF pursuant to the said Rules

The details of concerned Shareholders including names, folio numbers or DP ID - Client ID and the number of shares due for transfer to Demat Account of IEPF Authority are available on Company's website www.hegltd.com under Investors section, (web-link: http://www. hegltd.com/transfer-of-shares-to-IEPF/).

Shareholders may note that the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares (except Rights Issue), if any, can be claimed back from IEPF Authority in accordance with the procedure and on submission of such documents as prescribed under the Rules Shareholders can also refer to the details available on www.iepf.gov.in. For further information/clarification on the above matter. Shareholders can write/contact to the Company's RTA or the Company at the above nentioned address

> For HEG Limited (Vivek Chaudhary)



Dhanuka Agritech Limited

Date : 23rd July, 2020 Place : Meerut

23. Date of publication of Form G

CIN:L24219DL1985PLC020126

Regd. Office: 82, Abhinash Mansion, 1* Floor, Joshi Road, Karol Bagh, New Delhi-110005 (India) Ph.: +91-11-23534551-52 Corporate Office: 14th Floor, Building 5A, Cyber City, DLF Phase-III, Gurugram-122002 (Haryana) Ph.: +91-124-3838500











EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

S.	Particulars		Standalone		Consolidated			
No.		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	
1	Total Income from operations	38,121.08	114,515.92	22,274.65	38,121.08	114,515.92	22,274.65	
2	Net Profit/(Loss) for the period before tax (before Exceptional and/or Extraordinary items)	6,921.73	18,064.20	2,084.13	6,921.73	18,052.55	2,072.51	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6,921.73	18,064.20	2,084.13	6,921.73	18,052.55	2,072.51	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,179.08	14,146.50	1,479.23	5,179.08	14,134.85	1,467.61	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (OCI) after tax]	5,079.08	13,774.88	1,464.23	5,079.08	13,763.23	1,452.61	
6	Paid-up Equity Share Capital [Face value of Rs. 2/- per Equity Share]	951.57	951.57	951.57	951.57	951.57	951.57	
7	Other Equity (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)		69,818.19			69,806.54		
8	Earning Per share (for continuing and discontinued operations) (of Rs. 2/- each) (not annualised)							
	- Basic EPS (in Rs.) - Diluted EPS (in Rs.)	10.89 10.89	29.73 29.73	3.11 3.11	10.89 10.89	29.71 29.71	3.08 3.08	

Notes:

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended 30th June, 2020 filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended Financial Results are available on the website of BSE & NSE where the Company's shares are listed i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the Company's website, www.dhanuka.com.
- The above results for the quarter ended 30th June, 2020 which have been subjected to review by Statutory Auditors of the Company were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 22nd July, 2020, in terms of Regulation 33 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The Board of Directors of the Company in its meeting held today have approved the proposal for buyback of Equity Shares of the Company for an amount not exceeding Rs. 100 Crores (Rupees One Hundred Crore only) at a maximum price not exceeding Rs. 1000/-(Rupees One Thousand only) per Equity Share. The buyback is subject to approval of the Shareholders by way of a special resolution to be passed in the ensuing Annual General Meeting scheduled on 15th September, 2020 and all other applicable statutory approvals.

For and on behalf of the Board

(M. K. Dhanuka) Managing Director DIN-0628039

Place: Noida (U.P.) Date : 22nd July, 2020

Company Secretary

Place : Gurugram (Haryana) Dated: 22nd July, 2020

for Parenteral Drugs (India) Limited

Suruchi Maheshwari

Company Secretary

सही/

भुमी मेवाड

कंपनी सचिव

PIPE PARENTERAL DRUGS (INDIA)

i.e. www.bseindia.com and NSE i.e. www.nseindia.com.

२०२० रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

दिनांक: २२ जुलै, २०२०

ठिकाण : मुंबई

CIN: L24100MH1983PLC126481

Email id: pdpl_mumbai@pdindia.com

Website: www.pdindia.com Tel No.: 022-61725900

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board

of Directors is scheduled to be held on Wednesday, the 29th day of July, 2020 at 11:00 A.M. at the corporate office of the company at Shree Ganesh Chambers, Navlakha Crossing, A. B. Road, Indore (M.P.) 452001 inter-alia, to consider the

Audited Financial Results (both standalone and consolidated) of the Company for the financial year ended on 31st March, 2020 and other items as per agenda of

This intimation is also available on the website of the company i.e. www.pdindia.com and the website of the Stock Exchanges viz BSE

मॉड्युलेक्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजिस लिमिटेड

(सीआयएन: एल४५१००पीएन१९७३पीएलसी१८२६७९) नोंदणीकृत कार्यालय: ए-८२, एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट, इंदापूर, पुणे-४१३१३२. वेबसाईट:<u>www.modulex.in</u>, ई-मेल आयडी:<u>compliance@modulex.in</u>

दूर.:+९१ ०२१११ २२३०६१

बोर्ड मिटींगची सूचना

दिनांक १५ जुलै, २०२० रोजी प्रकाशित जाहिरातीसंदर्भात, ३१ मार्च, २०२० रोजी

संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता कंपनीचे लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात

घेणे व मान्यता देणे याकरीता मंगळवार, २१ जुलै, २०२० रोजी होणारी कंपनीच्या

संचालक मंडळाची सभा पुढे ढकलण्यात आली असून आता गुरुवार, ३० जुलै,

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५ सहवाचिता कंपनीचे संचालन

सांकेतांकानुसार कंपनीच्या समभागातील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी ०१ ऑगस्ट

२०२० पर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर सूचना कंपनीच्या <u>www.modulex.in</u>

सीआवएन: एल९९९९९एमएच१९९९पीएलसी१३५९१४

नोंदणीकृत कार्यालय: डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रहम फिर्थ स्टील

कंपाऊंड, पश्चिम एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दूर.क्र.:०२२-६७११४४४४,

फॅक्स क्र.:०२२-६७११४४४५, ई-मेल: investors relations@compuageindia.com,

वेबसाईटः www.compuageindia.com

व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्याची कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बाबत माहिती, नोंद दिनांक व पुस्तक बंद करण्याची सूचना

कंपनीच्या सदस्यांची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२० रोर्ज

स.११.००वा.(भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३

व त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन

ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) अधिनियम, २०१५ च्या लागू तरतुदीनुसार आणि सहकार मंत्रालयाद्वाे वितरीत सुर्वसाधारण परिपत्रक १४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सुर्वसाधारण परिपत्रक १७/२०२०

दि.१३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक २०/२०२० दि.५ मे, २०२० आणि इतर लाग्

परिपत्रके आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य

ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम

मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी होणाऱ्या सदस्यांची कंपनी

परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता एकमेव व एकत्रित

वित्तीय अहवाल तसेच मंडळाचा अहवाल. लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर संबंधित दस्तावेज ज्य

सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले

जातील. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>www.compuageindia.com</u>, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात

बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे<u>www.bseindia.com</u>

जर भागधारकांचे ई-मेल कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरीकडे

जर भागधारकांचे ई-मेल कंपनी/त्यांचे आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास किंवा लाभांश प्राप्तीसाट

आमचे आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या <u>www.linkintime.co.in</u>

वेबसाईटवर इनव्हेस्टर सर्विसेस > ई-मेल/बँक डिटेल रजिस्ट्रेशन- वर आवश्यक दस्तावेज

डिमॅट स्वरुपात शेअर्स असल्यास भागधारकांनी कपया डिपॉडिटरी सहभागीदार (डीपी) संपर्क कराव

आणि डीपीद्वारे सल्लानुसार डिमॅट खात्यात ई-मेल व बँक खाते तपशील नोंद करावेत.

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने त्यांच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिं।

सविधा दिलेली आहे. याशिवाय कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सविधा दिलेली

यापुर्वीच नोंद असल्यास त्यांना नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता तपशील पाठविले जाईल.

बँक खाते अद्यायावत केलेले नसल्यास त्यांनी खालील माहितीचे पालन करावे:

अपलोड करून तपशील भरून लॉगइन करा व सादर करा.

कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होतील.

ई-मेल व बँक खाते तपशील नोंद/अपडेट करण्याची प्रक्रिया:

मॉड्युलेक्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरिता

COMPUAGE INFOCOM LIMITED

आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल.

LIMITED

the meeting

Date: 22.07.2020

Place: Indore

अमेरिकेत ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा

अलास्का, दि. २२ (हिंदुर-थान समाचार) : अमेरिकेतील अलारकाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ ७.८ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू असणाऱ्या ठिकाणापासून ३०० किमी परिघामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त असोसिएट फ्री प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.अमेरिकेतील

भूवैज्ञानिक सर्वे

क्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अँकोरेजपासून ५०० मैलांवर बुधवारी सहा वाजून १२ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांनी) सौम्य र-वरूपाचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर पेरीवीलपासून ६०मैलावर पुन्हा भूकंपाचा मोठा धक्का बसला. प्राथमिक भूकंपाच्या निकषांनुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून ३००किम ीच्या परिघामध्ये धोकादायक त्सुनामी लाटा उसळण्याची शक्यता आहे, असं पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटलं आहे.अलास्काच्या द्वीपकल्पापासून ते थेट दक्षिण अलास्कापर्यंत त्स्रनामीचा इशारा देण्यात आला आहे.

रोजच वाचा ^{देतिक} मुंबई लक्षदीप मंबई । लक्षदीप

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that Mrs. Bridget Florie Netto, who was the owner of Flat No. 004. Ground Floor, B-Wing, Naigaon Park Building No.2 Co-operative Housing Society Ltd. area admeasuring 550 Sq.Ft., Built-up situate at Naigaon Park Phase-I

Naigaon (W), Tal. Vasai, Dist. Palghar, That Mrs. Bridget Florie Netto was holding Share Certificate No.10, bearing distinctive Share Nos. 46 to 50, issued by the said Society. That Mrs. Bridget Florie Netto died on 13.05.2010, without making any nomination, leaving behind Mr. Thomas Albert Netto & Mrs. Anita Hyacinth Naronha.

That Mrs. Anita Hyacinth Naronha (Real Daughter of Late Mrs. Bridget Florie Netto) has given NO OBJECTION to the Said Society to transfer the Said Flat No. 004 on the name of her Real Brothe Mr. Thomas Albert Netto.

That any person/s, institution/s having any claim or objection regarding the transfer of the Said Flat on the name of Mr. Thomas Albert Netto may contact the Secretary of the Society with documentary evidence within 14 (Fourteen) days from the date of nublication of this notice, failing which the Society shall transfer the Said Flat on the name of Mr. Thomas Albert Netto, and thereafter all such claims shall be considered as waived.

For and on behalf of: Naigaon Park Building No.2 Co-operative Housing Society Ltd. Sd/

(Hon. Secretary) Place: Naigaon Date: 23.07.2020

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्तो श्री. विरजी रामजी चावडा यांना कोअर हाऊस क्र.सी-१९, क्षेत्रफळ ३० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, गोराई(२) भाग्योदय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड प्लॉट क्र.२१५, आरएससी-३२, गोराई(२), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ या जागेबाबत म्हाडाने वाटपपत्र वितरीत केले होते जे माझे अशील श्री. परेश विरजी चावडा यांच्याकडन हरवले/गहाळ झाले आहे आणि याकरिता दिनांक २१.०७.२०२० रोजीचे ऑनलाईन तक्रार क्र.१९८९/२०२० मार्फत मुंबई शहर, बोरिवली पोलीस ठाणे येथे तक्रार र्नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मळ भागप्रमाणपत्र आणि/किंवा जागेबाबत कोणताही अधिकार, हक किंवा हित, तारण अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह ॲड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालयं, कार्यालयं पत्ताः एमओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सद सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग स्थगित केले आहेत.

अनुज विनोद मोरे ठिकाण: मुंबई वकील दिनांक:२३.०७.२०२० मुंबई उच्च न्यायालय

गर्यचलनातून एकूण उत्पन्न

वेशेष साधारण बाबपुर्व)

प्रनर्मल्यांकित राखीव वगळन)

सौमिकृत

ठिकाण : मुंबई

TRANSWARRANTY

FINANCE LIMITED

CIN: L65920MH1994PLC080220

Regd. Office: 403, Regent Chambers

Tel. No: 4001 0900 Fax. 4001 0999 E-mail: companysecretary@transwarranty.com Website: www.transwarranty.com **NOTICE** NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 29th July, 2020 to consider, inter alia, and approve the audited financial results of the Company for the quarter and year ended

Further, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2018, read with the Company's Code of Conduct to

Regulate, Monitor and Report Trading by

Insiders, the Trading Window in respect

of the dealing in the Equity Shares of the

Company, has been closed with effect from

1st April, 2020 and will remain closed till

48 hours of declaration of financial results

of the Company for the quarter ended

30th June, 2020 (inclusive of both days).

The said notice may be accessed

on the Company's website at

www.transwarrantv.com and on the stock

exchange websites at www.bseindia.com

For TRANSWARRANTY FINANCE LIMITED

Suhas Borgaonka

Company Secretar

and www.nseindia.com.

Place: Mumbai

Date: 22.07.2020

31st March, 2020.

iman Point, Mumbai -400021

नेव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा

ज्यानंतर निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)

राग्वीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार

गलावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित

ाफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

रुपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर

. .त्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

सही/

रॉकऑन एन्टरप्रायझेस लिमिटेड

(सीआयएन: एल६५९२३एमएच१९७६पीएलसी०१९०७२)

नोंदणीकत कार्यालय: ई-१०९. क्रिस्टल प्लाझा, इनिफनीटी मॉल समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३.

द्र.:९१५२०९६१४०, वेबसाईट : www.rockonfintech.com, ई-मेल: rockonfintech123@gmail.com

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

बीएसई कोड: ५३१४४७

29.022

9.886

(4.229)

9849.088

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल

त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमून्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपू

(a) Basic (not annualised except year ended)

(b) Diluted (not annualised except year ended)

नम्ना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.rockonfintech.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमाही

(93.988)

(१३.१६७)

38.929

9६49.0६९

(208.408)

(0.000)

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की**, श्री. शिशीर वास्रदेव देसाई व श्रीमती मंथना शिशीर देसाई** यांच्या मालकीचे स्थाव ालमत्ता (जी यापुर्वी बँक ऑफ बडोदा, महावीर शाखा यांच्याकडे तारण आहे) अर्थात **फ्लॅट क्र.१२, क्षेत्रफळ ३७** चौ.फ. कार्पेट क्षेत्र, ३रा मजला, इमारत क्र.एफ३, संदर मिलन कोहौसोलि., संदर नगर, एस.व्ही. रोड गलांड (प.) मुंबई–४०००६४ आहे, श्रीमती मैनादेवी मंगलचंद लखोटीया, विक्रेता आणि श्रीमती शंकुतल परेशकमार धानका, खरेतीदार यांच्या दरम्यान निष्पादित दिनांक ०७ ०१.१९८१ रोजीचे मळ करारनामा हरवले अ गणि आजपर्यंत शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही.

हणून आम्ही सदर जाहीर सूचनेमार्फत निमंत्रित करीत आहोत की, जर कोणी व्यक्ती/एसआरओ/म्हाडा यांग विक्रीबाबत काही आक्षेप किंवा सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार, न्यार गुबा, वारसाहक, भाडेपडा, मालकीहक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक किंवा हित असल्या यांनी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय-**दास असोसिएटस्, २३/ए, २रा मजला** २०५, भारत हाऊस समोर, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसां कळवावे, अन्यथा विक्री प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग केला आहे म्हणून समजले जाईल

ठिकाण : मुंबई दिनांक: २२.०७.२०२० दास असोसिएटस्करित . वकील उच्च न्यायाल

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, भागवत रामा गारेंद्रे यांना म्हाडाद्वारे वितरीत दिनांक १०.०७.२००९ रोजी ाटपपत्रानुसार देण्यात आलेले फ्लॅट क्र.२०४, स्किम कोड क्र.१९६-ए, इमारत क्र.९ए, न्यु दिंडोशी, माला (पर्व). मंबर्ड-४०००९७ या स्थावर मालमत्तेचे सन १९९० ते २०२० पर्यंत ३० वर्पांच्या कालावधीकरिता बोरिव , रानिबंधकांचे कार्यालय व म्हाडाच्या कार्यालयात शोध घेतल्यानंतर आम्हाला असे आढळन आले की

१९९० ते २०२० दरम्यान कालावधीचे काही पृष्ठे फाटलेली व शून्य आहेत. . हणून आम्ही सदर जाहीर सूचनेमार्फत निमंत्रित करीत आहोत की, जर कोणी व्यक्ती/एसआरओ/म्हाडा यांन वेक्रीबाबत काही आक्षेप किंवा सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार यास, ताबा, वारसाहक, भाडेपट्टा, मालकीहक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक किंव हित असल्यास त्यांनी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय**-दास असोसिएटस्, २३**, ए, २रा मजला, १०५, भारत हाऊस समोर, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३वेथे आजच्या तारखेपार ५ दिवसांत कळवावे, अन्यथा विक्री प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग केला आहे म्हणू

ठिकाण : मंबर्ड दिनांक: २२.०७.२०२० दास असोसिएटस्करित वकील उच्च न्यायाल

APLAB LIMITED

CIN No. L99999MH1964PLC013018 Regd. Office: Aplab House, A-5 Wagle Estate, Thane 400 604

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of Aplah Limited will be held or Thursday the 30th July, 2020, inter-alia, for consideration, approval and taking on record the Audited Financial Results for the quarter & year ended 31st March, 2020 and other matters.

> By order of the Board For Aplab Limited

Place: Thane Date: 22nd July, 2020

Rajesh K. Deherkar Company Secretary and Finance Controller

WILL NOTICE

I MR. MOHAMMAD ASLAM ABDUL WAHEED SHAIKH, aged about 74 years, (PAN: AADPM6947F) Indian Inhabitant of Mumbai, residing at Flat No. 105, 1st Floor, 'B' Wing, Yaari D' Souza Nagar Co.oprative Housing Society Ltd. D'Souza Nagar, 90 Feet Road, Sakinaka, Mumbai- 400072. do hereby revoke and cancel all my previous will if any,

As life is uncertain. I think it proper that I should make this WILL to avoid any dispute tions and differences in or about my property, and that my property may be d according to this WILL after my death

My son namely MR, INTEKHAB ALAM MOHAMMAD ASLAM SHAIKH aged about 45 years, (PAN: BXIPS6852E) residing at Flat No. 105, 1st Floor, 'B' Wing, Yaari D' Souza Nagar Co-operative Housing Society Ltd. D'Souza Nagar, 90 Feet Road, Sakinaka, Thereby appoint my Son MR. INTEKHAB ALAM MOHAMMAD ASLAM SHAIKH, to be

the executor (hereinafter referred to as "Executor") of this Will. The expression 'Executor' shall mean being of this my Will. I hereby authorize the communing or surviving executor or executors to appoint new or additional executor or executors as she deem fit and proper. I am the owner and lawfully entitled to Flat No. 105, 1st Floor, 'B' Wing, Yaari D' Souza Nagar Co-operative Housing Society Ltd. D'Souza Nagar, 90 Feet Road, Sakinaka, Mumbai- 400072. admeasuring area 387.60 sq. ft. (Build-up), C.T.S. Nol. 271 and 272,

Village: Mohili, (hereinafter referred to as the "said FLAT") and holding all the relevant documents in respect of the said FLAT, and I am the owner and lawfully entitled to Shop, No.2, Ground Floor, Dosti Heritage, 90 Feet Road, Sakinaka, Mumbai- 400072. admeasuring are 221 sq. ft. C.T.S. No. 271 and 272, Village: Mohili, (hereinafter referred to as the "said SHOP") and holding all the relevant

documents in respect of the said SHOP. Ideclare this WILL shall come into effect after my death. And then said FLAT and SHOP will be transferred to my Son MR. INTEKHAB ALAM MOHAMMAD ASLAM SHAIKH, and he will enjoy rights, titles and interest of whatsoever nature on the same

IN WITNESS WHEREOF I, the said MR. MOHAMMAD ASLAM ABDUL WAHEED SHAIKH have hereunto set my hands at Mumbai on this 18 day of November, 2019

MR. MOHAMMAD ASLAM ABDUL WAHEED SHAIKH

920.842

42.269

80.282

69.488

9६५9.७६९

0.290

If anyone having any objection what so ever than He/She can contact to Secretary of Yaari D'Souza Nagar Co-operative Housing Society Ltd. Sakinaka, Mumbai-400072 within 15 days

संपलेले वर्ष

966.448

(988.000

(988.000

(908.29८)

(२११.८४१)

9६५9.७६९

(289.408)

(9.044)

सही /

संचालव

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपुर्व)

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.२/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)

ज्यानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)

आणि कंपनीच्या www.radiocitv.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

ार्यचलनातून एकूण उत्पन्न

भरणा केलेले समभाग भांडवल

सौमिकत

ठिकाण : मुंबई

दिनांक : २२.०७.२०२०

ालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न

इंटेग्रा गारमेंटस् ॲन्ड टेक्स्टाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. जी२-एमआयडीसी इंडस्ट्रियल इस्टेट, पोस्टः सलाई ढाबा, बुटीबोरी, नागपूर, महाराष्ट्र-४४१ १२२. दूर: +९१ २२ ६६२२९५००;

ई-मेल: corporatesecretarial@integragarments.com वेबसाईट: www.integragarments.com CIN: L18109MH2007PLC172888

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ सहवाचिता नियम ४७ नुसा मालमत्ता व दायित्वाचा अहवाल यासह ३० जून, २०२० रोजी संपलेल्य तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचाराच घेणे व मान्यता देणे याकरिता गुरूवार, दिनांक ३० जुलै, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडलाची सभ

सदर सभेच्या सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या <u>www.integragarments.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे प्रतिभूती जेथे सुचिबद्ध आहे त्या स्टॉक एक्सचेंजच्य <u>www.bseindia.com</u> व<u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

इंटेग्रा गारमेंटस् ॲन्ड टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता सही/-

दिनांक :२२ जुलै, २०२० स्थळ : मुंबई

कंपनी सचिव PBA INFRASTRUCTURE LTD.

CIN L45200MH1974PLC017653 Regd.Office: Prakash 611/3, V.N. Purav Marg, Chembur, Mumbai-40007 Tel No.: (022) 61277200 Fax No.: (022) 61277203 Email: pbamumbai@gmail.com, info@pbainfra.com Website: www.pbainfra.com

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation ²9 read with Regulation 47 of the SEB (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting o he Board of Directors of the Company will be held on Friday, 31st July, 2020 at 4 p.m. a Registered office of the Company at Prakash 611/3, V. N. Puray Marg. Chembur, Mumbai 400071 to inter alia, consider, approve and take on record the Audited Financial Results of he Company for the Quarter Ended and Year ended 31st March, 2020.

For PBA INFRASTRUCTURE LTD

Place : Mumbai Date: 22.07.2020

Narain P. Belan **Managing Directo** DIN: 02395693

समृध्दी वराडकर

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २०४, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, २१४, निरमन पाँईंट, मुंबई-४०००२१ दूरध्वनी क्र.:०२२-३०२६८३००/०१ फॅक्स:०२२–२२८७०७२०, वेबसाईट:www.everestkanto.com, **ई-मेल:investors@ekc.in**, **सीआयएन:** एल२९२००एमएच१९७८पीएलसी०२०४३४

सूचना 🔳

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे

ग्पूकदार शिक्षाण व संरक्षाण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षाण, हस्तांतरण व परतावा अधिनियम, २०१६ (नियम) (सुधारित) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम १२६ च्या तरतूदीनुसार कंपनीच्या भागधारकांना सूचना देण्यात येत आहे की, ७ सलग वर्षे किंवा अधिक piळाकरिता कोणतेही लाभांशावर दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स हे गयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांरीत केले जाईल.

नेयमात नमूद तरतूदीनुसार ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य कारवाईकरिता नियमाअंतर्गत आयईपीएप डेमॅट खातेमध्ये शेंअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने pळविले आहे. कंपनीने अशा भागधारकांचे व ज्यांचे शेअर्स आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत केले जाणा[.] आहे त्यांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या www.everestkanto.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी दावा न झालेले लाभांश व आयईपीएफ प्राधिकरणाच्य <mark>ख</mark>ात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्सचे तपशिल पडताळून घ्यावे.

गस्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणा गत्र आहेत अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वेतरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्व केले जातील आणि यापढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात शेअर्स असल्यास भागधारकाच्य खात्यातून शेअर्सच्या मर्यादेतपर्यंत हस्तांतरीत होण्यास पात्र असेल.

जर कंपनीला २५ जुलै, २०२० रोजी पर्यंत संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित तरतूदीनुसार अंतिम तारखेल भायईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात शेअर्स हस्तांतरण केले जाईल आणि हस्तांतरीत केलेल्य शेअर्रासंदर्भात कंपनीवर कोणतेही दायित्व सांगता येणार नाही.

गिंभारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाकडे त्यांचे शेअर्स हस्तांतर केल्यानंतर अश शेअर्सवर सर्व लाभासह दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्स असे दोन्हीवर आयईपीएफ प्राधिकरणाकडून ावा करता येईल. याकरिता आयईपीएफ प्राधिकरणाकडे www.iepf.gov.in वेबसाईटवर उपलब्ध विहित नमुना आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज करावा. जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क **मे. लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**, निबंधक नागहस्तांतरण प्रतिनिधी सी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई–४०००८३ दूर.:०२२–४९१८६०००, फॅक्स:०२२–४९१८६०६०, ई–मेल rnt.helpdesk@linkintime.co.ir liepf.shares@linkintime.co.in, वेबसाईट www.linkintime.co.in.

रिक्षित वित्तीय निष्कर्ष

39.03.2020

(१२११)

(9299)

(८९१)

(८६५)

8663

(0.28)

(0.28)

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या वतीने व करित

संपलेली तिमाही

30,08,2020

अलेखापरिक्रिक

(१९७३)

(9803)

(9369)

६९१४

(0.80)

(0.80)

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेडकरित सही /

दिनांक: २२ जुलै, २०२० ठिकाण: मुंबई

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखाप

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २२ जुलै, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले

सेबी (लिस्टिंग ॲंग्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्पाः

सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सविस्तर त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com

नोंदणीकत कार्यालयः ५वा मजला, आर.एन.ए. कॉर्पोरेट पार्क, पश्चिम द्रतगती महामार्ग, कला नगर, वांद्रे (पुर्व), मुंबई-

४०००५१. दर::+९१-२२-६६९६९१००, फॅक्स:+९१-२२-२६४२९११३, वेबसाईट: www.radiocity.in,

-मेलः investor@myradiocity.com, सीआयएनः एल६४२००एमएच१९९९पीएलसी१३७७२९

Radio City

व्यवस्थापकीय संचालक

प्नित खुराण

संपलेले वर्ष

२६४१३

२८९२

२८९२

२८२१

६९१४

सही/

अपूर्व पुरोहित

(डीआयएन:००१९००९७)

(रु.लाखात, प्रती शेअर डाटा व्यतिरित्त

अलेखापरिक्षित

9840

9840

C83

C83

4439

0.28

30.08.2099 39.03.2020

संपलेली तिमाही संपलेली तिमाही

आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंग मार्फत मत देण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहेत. ज तुमचे ई-मेल यापुर्वीच कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास ई-वोटिंगने मत देण्याकरिता लॉगइन परिचयपत्रे तुमच्या नोंद ई-मेलवर पाठविले जातील. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी लागू असेत त्याप्रमाणे कंपनी/त्यांचे आस्टीए/डिपॉझिटरीकडे ई-मेल अद्यायावत करावेत. नोंद दिनांक व पुस्तक बंद करणे:

. र्द-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत:

पनीच्या २१व्या एजीएमनिमित्त आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरिता रु.२/- प्रत्येकी दर्शनी मल्याचे रु.०.२०/- प्रती समभागाचा लाभांश प्राप्त करण्यास पात्र सदस्यांची यादी निश्चितीकरित कंपनीचे सदस्य नोंद्र पस्तक व भागहस्तांतरण पस्तक मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२० ते मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवले जाईल आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलग ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) नियम, २०१५ च्या नियम ४२ नुसार नोंद दिनांक सोमवार, १० ऑगस्ट, २०२० निश्चित करण्यात आली आहे.

ोएममध्ये लाभांश घोषित झाल्यास नोंद तारखेला कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना १९ ऑगस्ट, २०२० रोजी किंवा नंतर लाभांश दिले जाईल आणि डिमॅट स्वरुपात भागधार असल्यास नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेडटारे साद केलेल्या त्या तारखेला लाभार्थी मालक म्हणून ज्यांची नावे नमृद आहेत त्या सदस्यांना दिले जाईल. सेबीटारे निर्देशनानसार ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले आहे त्यांना विद्यात स्वरुपा

लाभांश दिले जाईल. बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने विद्युत स्वरुपाने सदस्यांना लाभांश देण्यास कंपनील गक्य न झाल्यास कंपनीकडून टपाल सेवा सुरळीत सुरू झाल्यावर टपालाने त्यांचे नोंद पत्त्यावर प्रत्येक सदस्या डिव्हीन्डड वॉरंट/धनादेश/धनाकर्ष पाठविले जाईल.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१, वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितनुसार १ एप्रिल २०२० पासून लाभांश उत्पन्न सदस्यांच्या हस्ते करयोग्य असेल आणि म्हणून कंपनीने विविध श्रेणीकरिता विहित दराने स्त्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे. सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी वित्तीय कायदा २०२० व प्रकपत्रांचा संदर्भ घ्यावा.

मंडळाच्या आदेशावरू कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरिता

अतुल एच. मेहता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००७१६८६९

सही /

WINRO COMMERCIAL (INDIA) LIMITED

गिरीराज किशोर अग्रवा

(डीआयएन:००२९०९५९)

CIN: L51226MH1983PLC165499 Regd. Office: 209-210, Arcadia Building, 195, Nariman Point, Mumbai - 400 021,

रॉकऑन एन्टरप्रायझेस लिमिटेडकरि

Tel.: 022-40198600, Fax: 022-40198650; Website: www.winrocommercial.com; Email: winro.investor@gcvl.in Statement of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2020

					(1/2.11	I Lakiis exce	spt 31.110 //
Sr.		Star	ıdalone		(
No.		Quarter Ended March 31, 2020 (Audited)	Year ended March 31, 2020 (Audited)	Quarter Ended March 31, 2019 (Audited)	Quarter Ended March 31, 2020 (Audited)	Year ended March 31, 2020 (Audited)	Quarter Ended March 31, 2019 (Audited)
1)	Total Income	292.47	943.04	2,250.05	292.47	943.04	2,250.05
2)	Net profit/ (Loss) before Tax #	(3,840.90)	(5,128.85)	127.61	(3,840.90)	(5,128.85)	127.61
3)	Net profit/ (Loss) after Tax #	(1,850.67)	(3,383.08)	216.62	(3,750.02)	(5,809.28)	481.57
4)	Total Comprehensive income {Comprising Profit / (Loss) (after tax) and Other Comprehensive Income (after tax)}	(8,197.81)	(9,337.17)	(32.48)	(14,228.20)	(16,316.73)	717.93
5)	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	125.25	125.25	125.25	125.25	125.25	125.25
6)	Reserves (Excluding Revaluation Reserves as per Balance sheet of previous year)		28,043.09			39,328.64	
7)	Earning per Share (of Rs 10/- each)						

(299.39)# The Company does not have Exceptional / Extraordinary items to report for the above periods.

Notes: 1) The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2020 have been reviewed by the Audit committee and on $its \, recommendation \, have \, been \, approved \, \, by \, the \, Board \, of \, directors \, at \, its \, meeting \, held \, on \, July \, 22, \, 2020.$

(270.10)

(270.10)

17.29

17.29

(299.39)

(147.75)

(147.75)

2) The Company had adopted Indian Accounting Standards ('Ind As') notified under Section 133 of the Companies Act 2013 ('the Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended, from April 1, 2019 and the effective date of such transition is April 1, 2018. Such transition has been recorded in the opening reserves as at April 1, 2018 and the corresponding figures, presented in these results, have been restated/reclassified.

3) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31. 2020 filed with the Stock Exchanges under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, as amended The full format of the said 'Financial Results' are available on the website of Stock Exchange "www.bseindia.com." and on Company's website "www.winrocommercial.com."

For and on behalf of the Board of Director

(463.80)

38.45

38.45

Hetal Khalpada DIN: 00055823

Dated: July 22, 2020

ठिकाण : मुंबई

(Rs. In Lakhs except Sr.no							
Sr		Sţandalone			Consolidated		
No	Particulars	Quarter Ended March 31, 2020 (Audited)	Year Ended March 31, 2020 (Audited)	Quarter Ended March 31, 2019 (Audited)	Quarter Ended March 31, 2020 (Audited)	Year Ended March 31, 2020 (Audited)	Quarter Ended March 31, 2020 (Audited)
1)	Total Income	57.39	136.47	533.53	57.39	136.47	533.50
2)	Net profit/ (Loss) before Tax #	(1,120.49)	(1,304.79)	(32.09)	(1,120.74)	(1,305.69)	(31.86)
3)	Net profit/ (Loss) after Tax #	(609.34)	(960.87)	(78.72)	(607.35)	(961.81)	(78.30)
4)	Total Comprehensive income (Comprising Profit / (Loss) (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(6,752.41)	(8,716.69)	340.95	(6,854.75)	(8,821.96)	321.89
5)	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	100.09	100.09	100.09	100.09	100.09	100.09
6)	Reserves (Excluding Revaluation Reserves as per Balance sheet of previous year)		15,458.58			15,583.76	
7)	Earning per Share (of Rs 10/- each) a) Basic (not annualised except year ended) b) Diluted (not annualised except year ended)	(60.88) (60.88)	(96.00) (96.00)	(7.86) (7.86)	(60.68) (60.68)	(96.09) (96.09)	(7.82) (7.82)

1) The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2020 have been reviewed by the Audit committee and

2) The Company had adopted Indian Accounting Standards ('Ind As') notified under Section 133 of the Companies Act 2013 ('the Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended, from April 1, 2019 and the effective date of such transition is April 1, 2018. Such transition has been recorded in the opening reserves as at April 1, 2018 and the corresponding figures, presented in these results, have been restated/reclassified.

) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2020 filed with the Stock Exchanges under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015. The

Ritesh Zaveri Director

Dated : July 22, 2020

SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED CIN: L51909MH1983PLC166605 Regd. Office: 209-210, Arcadia Building, 195, Nariman Point, Mumbai - 400 021

Tel.: 022-40198600, Fax: 022-40198650; Website: www.saraswaticommercial.com; Email: saraswati.investor@gcvl.in

Statement of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2020

Sr		Sţandalone			Consolidated			
No	Particulars	Quarter Ended March 31, 2020 (Audited)	Year Ended March 31, 2020 (Audited)	Quarter Ended March 31, 2019 (Audited)	Quarter Ended March 31, 2020 (Audited)	Year Ended March 31, 2020 (Audited)	Quarter End March 31 2020 (Audited)	
1)	Total Income	57.39	136.47	533.53	57.39	136.47	533.50	
2)	Net profit/ (Loss) before Tax #	(1,120.49)	(1,304.79)	(32.09)	(1,120.74)	(1,305.69)	(31.86)	
3)	Net profit/ (Loss) after Tax #	(609.34)	(960.87)	(78.72)	(607.35)	(961.81)	(78.30)	
4)	Total Comprehensive income (Comprising Profit / (Loss) (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(6,752.41)	(8,716.69)	340.95	(6,854.75)	(8,821.96)	321.89	
5)	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	100.09	100.09	100.09	100.09	100.09	100.09	
6)	Reserves (Excluding Revaluation Reserves as per Balance sheet of previous year)		15,458.58			15,583.76		
7)	Earning per Share (of Rs 10/- each) a) Basic (not annualised except year ended) b) Diluted (not annualised except year ended)	(60.88) (60.88)	(96.00) (96.00)	(7.86) (7.86)	(60.68) (60.68)	(96.09) (96.09)	(7.82) (7.82)	

on its recommendation have been approved by the Board of directors at its meeting held on July 22, 2020.

full format of the said 'Financial Results' are available on the website of Stock Exchange "www.bseindia.com." and on Company's website "www.saraswaticommercial.com"

For and on behalf of the Board of Directors

DIN: 00054741